

प्रशासन विचारावरचा भर

अशोक दामोदर रानडे

(मूळ प्रसिद्धी - संगीत कला विहार, संपा. बी. आर. देवधर, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मिरज, सप्टेंबर १९७७)

आज, खरे पाहता, दुर्देवाची गोष्ट अशी आहे की आम्हाला संगीत शिक्षणात काही समस्या निर्माण झाल्याची जाणीवच होत नाही. संगीत शिक्षणाच्या प्रशासनातील समस्या हाच आमच्या विचाराचा विषय होतो. पगार, सवलती, अभ्यासक्रम व त्याला मिळणारे तास इत्यादी सर्व बाबींकडे फक्त प्रशासनाच्या दृष्टिकोनातूनच पाहत राहणे हा आमच्या विचारांतला दोष आहे. संपूर्णतः निर्दोष, न्याय्य आणि सर्वांगीण विचारांवर आधारित असे प्रशासन सिद्ध झाल्यावर मग आम्ही जर शिक्षणसंबद्ध गोष्टींचा विचार करणार असू तर देव, अध्यात्म, नैतिकता इत्यादींचा विचार फक्त म्हातारपणी करावयाचा असतो अशी हास्यास्पद भूमिका घेण्यासारखे आहे. शिक्षणसंबंधीचा विचार ही सतत करावयाची गोष्ट आहे. शिक्षण, कलाशिक्षण, प्रयोगसिद्ध कलांचे शिक्षण आणि संगीताचे शिक्षण अशी कमी होत जाणाऱ्या परिधाची वर्तुळे आपल्यासमोर सतत राहिली पाहिजेत. अशा व्यापक संदर्भात विचार न झाल्यास प्रशासकीय सुधारणा ठिगळे लावण्यापलीकडे पोचू शकणार नाहीत हा इषारा आपण ध्यानात ठेवणे जरुर आहे.

व्यापक तत्त्वज्ञानाचा अभाव

आपल्या संगीत शिक्षण विचारास व्यापक संदर्भ नसल्यामुळे आमच्यापाशी संगीत शिक्षणाचे असे कोणतेही तत्त्वज्ञान नाही या कारणाने संगीत शिक्षणाची विविध उद्दिष्टे, त्यानुसार बदलाव्या लागणाऱ्या शिक्षणपद्धती, संगीताच्या प्रयोगसिद्ध स्वरूपामुळे आवश्यक ठरणारा शिक्षणतंत्रांतला लवचीकपणा यासारख्या सर्व बाबींकडे आपले दुर्लक्ष होते. रोग निवारणात संगीत वापरणाऱ्यांना संगीताची कोणती उद्दिष्टे संगीत शिक्षणातून आणण स्पष्ट करून दाखवतो? श्रमपरिहारार्थ संगीत वापरणे म्हणजे काय व ते कसे करावे याचा संगीत शिक्षणातून उलगडा होतो का? अजूनही रागांची संख्या कमी जास्त करणे, वा तानांचे कमी अधिक प्रकार शिकवणे म्हणजे अभ्यासक्रम बदलणे ही आपली बालिश समजूत कायम आहे. संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत, संगीत शिकणारा म्हणजे गाणे-बजावणे करू शकण्यापर्यंत पोचणारा, संगीत रसिक म्हणजे संगीताचे शिष्टमान्य, रूढ प्रकार समजणारा अशा सोऱ्या आणि निरुद्द समीकरणांनी अजूनही आमची संगीतसविद् सजविलेली असते. समाजजीवनात सहभागी होणारे वर्ग बदलत आहेत, या सर्वांच्या सांगीतिक गरजा निरनिराळ्या आहेत, या सर्व गरजांच्या आवाक्यावर आपल्या संगीताचे अंतिम स्वरूप अवलंबून असते आणि असे संगीताचे स्वरूप निश्चित होताच शिक्षणपद्धती, तंत्रे इत्यादी सर्व संलग्न बाबी बदलतात याचे भान राखणे जरुर आहे. आपल्याजवळ संगीत शिक्षणाचे तत्त्वज्ञान नाही. आहे ते फक्त शास्त्रीय संगीत शिकविण्याचे परंपरागत ज्ञान.

कलावंत-शिक्षकांची जस्ती

संगीत शिक्षणाचे तत्त्वज्ञान आपल्याकडे मूळ न धरण्याचे कारण आमचे शिक्षक. संगीताच्या प्रयोगसिद्ध स्वरूपामुळे संगीतात प्रत्यक्षत: घोळल्या न गेलेल्या व्यक्तीकडून संगीतशिक्षणाच्या तत्त्वज्ञानात भर पडणे कठीण आहे. तेव्हा संगीतव्यवहाराशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या व्यक्तींनीच ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न मनःपूर्वक केला पाहिजे. अनेक संगीतकार फारसे शिकलेले नसतात. पण खरी दुर्भाग्याची गोष्ट अशी की ते शिकलेले असूनही फारसा फरक पडला असता अशी परिस्थिती नाही. कारण

तथाकथित सुशिक्षित संगीतकार आणि अशिक्षित संगीतकार या दोघांचाही मूळ दृष्टिकोण विचाराला पारखे मानण्याचा आहे. इतिहासांत केव्हातरी संगीतशास्त्र आणि कला एकमेकास विरोधी आहेत अशी भूमिका कलाकारांनी सोयीसाठी घेतली. "वह तो पंडत है" हा शिवी म्हणून वापरला जाणारा वाकप्रचार म्हणजे कलाकारांनी आपली जबाबदारी झटकून टाकून पळ काढल्याचा पुरावा आहे. भरत कलाकार होता म्हणून युगप्रवर्तक शास्त्रकार होता, शाड्गदेवाचे तसेच असले पाहिजे. शास्त्र म्हणजे शब्दपांडित्य नसते. शास्त्र म्हणजे विचारप्रवणता आणि विचार गप्प बसू देत नाही. तो नेहमीच क्रियाशील बनवतो. म्हणून विचाराने क्रिया सुधारते. संगीतविषयक विचार संगीतक्रियाही सुधारतो. कलाकारांनी कलेविषयी विचार केल्याने कलेच्या शिक्षणाच्या स्वरूपांत जितका बदल घडेल तितका दुसऱ्या कशाने घडणे संभवनीय वाटत नाही. ताल आधी शिकवावा की लय, राग आधी शिकवावा की गीत, सामूहिक शिक्षणाचा उपयोग कितपत व कसा करता येईल, ध्वनिमुद्रित संगीताचा उपयोग किती व कोणत्या प्रकारे करता येईल, या सारख्या अनेक प्रश्नांवर अधिक फलदायी विचार कलाकार करू शकेल. कारण यासारख्या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीची पूर्वशर्त म्हणजे संगीतविषयक एक मूल्यनिर्णय घेणे ही होय. आणि या निर्णयापर्यंत जास्तीत जास्त बिनचूक पोचणे शक्य व्हावे याच दृष्टीने कलावंताचा अभ्यास झालेला असतो. आजकाल शिक्षणाची साधने वाढली आहेत. पण त्यानुसार पद्धती बदलल्यानाहीत. कलावंत हा कधीतरी साधक असतो आणि साधकावस्थेत कशाकशाचा उपयोग होतो याची नेमकी जाणीव त्याला होणे क्रमप्राप्त असते. शिक्षणपद्धतींच्या जडणी-घडणीत कलावंतांचा सहभाग अधिक व सर्व पातळ्यांवर हवा हे आज विसरल्यात जमा आहे. त्यांच्या अनुभवांचे वा सिद्धांतांचे 'भाषांतर' करून घेणे कदाचित् आवश्यक भासेल पण तरीही त्याचे भाषांतर होणार त्यामुळे आशयात अधिक कस असेल ही गोष्ट विसरून चालणार नाही.

संगीतसंविद् आणि श्रवणक्रियेतील संहेतुकता

एक अतिशय महत्त्वाचे वळण आमच्या संगीतशिक्षण विषयक विचारास मिळावयाला पाहिजे आणि ते कलावंताच्या सक्रिय सहभागामुळे सहजशक्य व्हावे असे वाटते. आमच्या शिक्षणाचा मोहरा संगीतसंविद् अधिक सूक्ष्म आणि चैतन्यशील करण्याकडे वळला पाहिजे. आपण विद्यापीठात व इतरत्र काय करतो? एक तर वर्षांच्या भाषेत प्रावीण्य मोजतो किंवा अभ्यासक्रमाच्या घटकांच्या भाषेत ते मापतो. एक विचित्र ढापणे लावलेली संगीतसंविद् यामुळे तयार झालेली दिसते. अशा शिक्षणाचे संस्कार झालेले विद्यार्थीं संगीताचे संस्कार घेऊन बाहेर न पडता अभ्यासक्रमाचे चर्षे वा पांगुळगाडे घेऊन बाहेर येतात. अभ्यासक्रमबाहेरचे संगीत त्यांना संगीत म्हणून जाणवत नाही, मग ओळखणे दूरच राहिले. त्यांना स्वर ओळखतात पण आकर्षक, अर्थपूर्ण ध्वनी ओळखू येत नाहीत. त्यांना लेबले कळतात पण मूळ वस्तू समोर आली तरी कळत नाही. ध्वनींना प्रतिसाद देणे, त्यांच्याशी संपर्क साधणे ही संगीतकाराला साधणारी किमया यांना अजिबात अवगत नसते. कारण संगीतातले साचे आणि ध्वनीच्या आकृत्या यातल्या फरकाचे भान नसते. कान गमावलेली माणसे संगीतकार होऊ शकत नाहीत. आपल्या संगीत शिक्षणांत श्रवणविद्येला महत्त्व हवे तरच संगीतसंविद् सूक्ष्म, आणि तरल होईल. आजच्या ध्वनिमुद्रणाच्या काळांत श्रवणसंवेदना बोथट होण्याचा धोका केवळ संभाव्य राहिलेला नसून प्रत्यक्ष झाला आहे. श्रवणशक्तीची जपणूक कसोशीने व सहेतुक केलीपाहिजे. संगतसंविद् आणि श्रवणक्रिया यांचे नाते ध्यानात घेऊन आणि संगीतशिक्षणाचे उद्दिष्ट अभ्यासक्रम, रागसंख्या, तानप्रकार इत्यादींपुरते मर्यादित नाही अशा ठाम दृष्टिकोणांतून शिक्षणप्रक्रिया सुधारली गेली पाहिजे.

सांगीतिक शास्त्राचे सांगीतिक आकलन

म्हटले तर आपल्या सर्व सांगीतिक शिक्षणव्यवहाराचे अकर्तेपण एका मूळभूत दोषामुळे उद्भवते असे मानता येईल. संगीताच्या सर्व औपपत्तिक विषयांचे होणारे असांगीतिक विवेचन असे या दोषाचे वर्णन करता येईल. संगीतेतिहास, संगीतशास्त्र,

संगीताचे मानसशास्त्र, संगीताचे पदार्थविज्ञान इत्यादी सर्व विषय आपण प्रत्यक्ष संगीतव्यवहाराशी संबंध न जोडता शिकवतो. संगीतेतिहास म्हणजे सांगीतिक घटनांची जंत्री म्हणून न शिकवला जाता सांगीतिक कल्पनांचा (आयडिआ) क्रमवार विकास म्हणून समोर ठेवला गेला पाहिजे. संगीतशास्त्र हे संगीताचे व्याकरण खरे. तेव्हा ते संगीतव्यवहाराच्या नेहमी मागे राहणार हे स्वाभाविक आहे. पण त्यातही संगीतव्यवहाराचे रुढीस मान्य संगीतरूप प्रतिबिंबित होत असल्याने संगीताच्या उत्क्रांतीचे गोठविलेले दर्शन त्यांतून घडत असते. अशा तळ्हेने याचे चित्र उभे न करता संगीतसंज्ञांच्या नोंदी पुढे करण्याचे आपण केव्हा सोडणार? मानसशास्त्र आणि पदार्थविज्ञान यांचे शिक्षण देतानाही आपल्या प्रत्यक्ष संगीतव्यवहाराचा संबंध न जोडल्याने अन्वय न लागणारी माहिती म्हणून यांचे शिक्षण मनात नुसते कोंदले जाते. यामुळे अनेक ज्ञानशाखांकडून कार्यभार घेण्याचा प्रत्येक कलेचा हक्क संगीत गमावून बसते. प्रयोग, विचार, शिक्षण, प्रसाद आणि रक्षण यासारख्या सर्व अंगांबाबत संगीतात जो साचेबंदपणा शिरला आहे त्याचे कारण संगीतविषयक औपपत्तिक भागाकडे पाहण्याची आपली कोती दृष्टी हे होय. संगीतशिक्षणांत शास्त्रीय विषय फार झाले आहेत ही ओरड चुकीची आहे. शास्त्रीय विषयांचे शिक्षण चुकीच्या पद्धतीने देतो ही खरी चूक आहे. औपपत्तिक विषयांकडूनच कलाशीराचे पोषण होत असते. त्यांच्याशिवाय कला केवळ कौशल्य बनते.

इतर प्रयोगसिद्ध कलांशी हातमिळवणी

काहीशा तात्पुरतेपणे मांडावयाचा शेवटचा मुद्दा म्हणजे संगीतशिक्षणात नाट्य व नृत्य या दुसऱ्या कलांचा समावेश व्हायला हवा हा होय. प्रयोगांतून या कलांचे आविष्कार सिद्ध होतात आणि संपर्कसाधनाचे यांचे मार्ग समान असतात. या गोष्टी लक्षात घेता असा समावेश विचाराह ठरावा. अनेक कलांचा संयोग होणाऱ्या कलांचे शिक्षण तुलनेने पाहता बन्याच अरुंद क्षेत्रांत फिरत असलेले दिसते. लयीचे नृत्याशी असलेले अंगभूत नाते, भाषेच्या कलात्म उपयोगाचा नाट्याशी असलेला अंगभूत संबंध या दोनच गोष्टी जरी ध्यानात घेतल्या तरी संगीतशिक्षणाचा पाया नाट्य-नृत्याच्या मदतीने कसा मजबूत करणे शक्य आहे याची कल्पना करता येईल. आपल्या संवेदनशीलतेचा लवचीकपणा वाढविणे हाही फायदा यातून सहजगत्या मिळतो हे लक्षात येण्यासारखे आहे.

संगीतशिक्षणाची सध्या कोंडी झाली आहे. संगीताचे सामाजिक स्थान काय, या विषयीच्या संकुचित कल्पनांकडे या कोंडीचे लोण पोचविता येईलही. पण या पळवाटेपेक्षा संगीतशिक्षणाकडे पुन्हा वळून पाहणे हा मार्ग उचित होय.